

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगातील राज्य मुख्य
माहिती आयुक्त / राज्य माहिती आयुक्त पदावरील
नियुक्तीसाठी शोध समितीची (Search
Committee) स्थापना करणेबाबत

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्र.न्यायप्र२०१८/प्र.क्र.१६५/कार्या-६
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४००० ०३२
दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९

- वाचा:** १. शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक केमाअ२०१४/प्र.क्र.२५५/सहा,
दिनांक ३० जून, २०१६
२. शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक केमाअ२०१४/प्र.क्र.२५५/सहा,
दिनांक २० जुलै, २०१६

प्रस्तावना:-

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत कलम १५ च्या पोटकलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक ३० जून, २०१६ व दिनांक २० जुलै, २०१६ अन्वये मा. राज्यपालांना राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त नेमण्याची शिफारस करण्यासाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. तथापि, मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिका(सिव्हील) क्र. ४३६/२०१८ संदर्भात दिनांक १३.१२.२०१८ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात राज्य शासनास महाराष्ट्र राज्य माहिती आयोगातील राज्य मुख्य माहिती आयुक्त/राज्य माहिती आयुक्त पदांकरिता प्रत्येक निवडीच्या वेळी अर्ज करणा-या उमेदवारांची संक्षिप्त यादी (Short List) तयार करण्यासाठी शोध समितीची (Search Committee) स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुपालनाकरिता महाराष्ट्र शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय:-

राज्य मुख्य माहिती आयुक्त /राज्य माहिती आयुक्त पदावरील नियुक्तीसाठी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील नियुक्ती समितीस सहाय्य करण्यासाठी शोध समिती (Search Committee) स्थापन करण्यात येत आहे. सदर समितीची रचना खालीलप्रमाणे आहे.

१	श्री. न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) मोहित शहा, माजी मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई (मा. राज्यपाल यांच्याद्वारे नामनिर्देशित सेवानिवृत्त न्यायाधीश)	अध्यक्ष
२	केंद्रीय माहिती आयुक्त (मा. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांच्याद्वारे नामनिर्देशित)	सदस्य
३	मुख्य सचिव (पदसिद्ध)	सदस्य

२. उपरोक्त समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहिल.
 - a) शोध समिती गठीत झाल्यानंतर बैठक घेऊन, रिक्त जागांबाबत प्रसिध्द करावयाच्या जाहिरातीच्या विशिष्ट अटींबाबत समितीने निर्णय घ्यावा.
 - b) शोध समितीने माहिती अधिनियम / नियम / न्यायालयीन आदेश यांच्याशी सुसंगत पध्दती अवलंबणेबाबत योग्य निर्णय घ्यावा.
३. समितीच्या अध्यक्षाना प्रवास भत्ता / दैनिक भत्ता व इतर भत्ते त्यांच्या संबंधित सेवानिवृत्तीपूर्वीच्या सेवेत अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे व वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे लागू राहतील. सेवेत असलेल्या सदस्यांना अनुज्ञेय प्रवास/ दैनिक भत्ता इ. संबंधित आस्थापनेमार्फत देय राहतील.
४. शोध समितीकरिता होणारा खर्च "मागणी क्र. ए-४, २०७०- इतर प्रशासनिक सेवा, (००) (०९) राज्य माहिती आयोग, (२०७० ०७८२) १३ कार्यालयीन खर्च" या लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा.
५. हा शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.७७/२०१९/व्यय-४, दिनांक १४.२.२०१९ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०२२२१७५०४४५९०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Chhaya Kiran Wadte

(छा.कि.वडते)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Digitally signed by Chhaya Kiran Wadte
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=General Administration Department,
postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=f311bd8712a7b94b3b73de88ad01cf3a49c098bcd5f62e16e7135388ba52
3c,
serialNumber=5bac345149360802f8cd3e4ab4ec174f2ec1bf420e81931e638eedcfc
c124, cn=Chhaya Kiran Wadte
Date: 2019.02.22 17:52:45 +05'30'

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. विरोधी पक्षनेता, विधानभा, महाराष्ट्र राज्य
४. मा. श्री. चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील, महसूल व पुर्नवसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मंत्री, महाराष्ट्र राज्य
५. श्री. मोहित शहा, माजी मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई, २७३, वाळकेश्वर रोड, राजभवनाजवळ, मलबार हिल, मुंबई ४०० ०३५.
६. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयोग, सीआयसी भवन, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली ११० ०६७
७. राज्य मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
८. सचिव, कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग, नॉर्थ ब्लॉक, सेंट्रल, सेक्रेटारिएट, नवी दिल्ली ११० ००१
९. सर्व राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१०. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
११. अप्पर मुख्य सचिव (प्र.सु. व र.व का.), सामान्य प्रशासन विभाग
१२. सचिव, राज्य माहिती आयोग, मुख्यालय, मुंबई
१३. निवड नस्ती, कार्या-सहा